

भा.पो.से. अधिका-यांच्या
बदली/पदस्थापनेबाबत.

महाराष्ट्र शासन
गृह विभाग

शासन आदेश क्र. एच.डी.-१००३२/१४७/२०२४/पोल-१.

शिबिर कार्यालय, जुने हैदराबाद हाऊस, सिविल लाईन्स, नागपूर. पिन-४४०००१.

दिनांक : २१.१२.२०२४.

शासन आदेश.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम (१९५१ चा २२) याच्या कलम २२न यामधील तरतुदीनुसार, पुढील तक्त्यातील स्तंभ (२) मध्ये नमूद भा.पो.से. अधिका-याची, स्तंभ (३) मध्ये नमूद पदावरून, स्तंभ (४) मध्ये निर्दिष्ट पदावर, याद्वारे, बदलीने पदस्थापना करण्यात येत आहे,-

अ.क्र.	भा.पो.से. अधिका-याचे नाव	विद्यमान पदस्थापना	बदलीने पदस्थापना
(१)	(२)	(३)	(४)
१.	श्री. नवनीत कॉवत	पोलीस उप आयुक्त, छत्रपती संभाजीनगर	पोलीस अधीक्षक, बीड

२. श्री. अविनाश बारगळ, भा.पो.से., यांची याद्वारे बदली करण्यात येत असून, त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.

३. हा शासन आदेश, महाराष्ट्र पोलीस अधिनियम (१९५१ चा २२) याच्या कलम २२न (२) मधील परंतुकानुसार, सर्वोच्च सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.

४. हा शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४१२२१११२१०६४५२९ असा आहे. हा शासन आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(संदीप गो. ढाकणे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

- १) मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, शिबिर कार्यालय, जुने हैदराबाद हाऊस, सिविल लाईन्स, नागपूर.
- २) पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

प्रत-

- १) पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर.
- २) पोलीस अधीक्षक, बीड.
- ३) संबंधित भा.पो.से. अधिकारी (पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, यांच्यामार्फत).

प्रत-

- १) प्रधान महालेखापाल (लेखा व हकदारी/लेखा परीक्षा)-१/२, महाराष्ट्र, मुंबई/नागपूर.
- २) संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी.
- ३) सहायक संचालक, भा.पो.से. कक्ष, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ४) निवड नस्ती, पोल-१.